

पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा
खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत
जिल्हानिहाय उद्दिष्टाबाबत.

सन २०१६-१७.

**महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: पीडीयु-२०१८/प्र.क्र.२४३/योजना-१०

बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ,

मुंबई- ४०० ००९.

तारीख: ०६ जुलै, २०१८.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: ग्राम विकास विभाग, क्र.प्रआयो-२०१७/प्र.क्र.६०/योजना-१०, दिनांक १४ जुलै, २०१७.
- २) संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष- गृहनिर्माण, नवी मुंबई, बेलापूर यांचे क्र.३९९/लेखा/पंदिउसुउ-५०९/२०१७, दिनांक २८.८.२०१७ चे पत्र.

प्रस्तावना :-

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. तथापि, या योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित आहेत. ही बाब विचारात घेऊन, राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना वरील संदर्भ क्र.१ अन्वये सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुल पात्र परंतु, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी रुपये ५०,०००/- पर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.

२. या योजनेअंतर्गत वरील संदर्भ क्र.२ अन्वये संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष- गृहनिर्माण, नवी मुंबई यांनी प्राप्त निधीच्या अनुषंगाने सन २०१६-१७ करिता प्रवर्गनिहाय आर्थिक व भौतिक उद्दिष्टांचे वाटप केले आहे. सदर उद्दिष्ट वाटप करताना प्रति लाभार्थी सरासरी रुपये ५०,०००/- एवढे अनुदान विचारात घेऊन, सदर आर्थिक व भौतिक उद्दिष्टांचे वाटप करण्यात आले आहे.

३. या योजनेचा आढावा घेताना असे निदर्शनास आले की, अनेक जिल्हयांमध्ये त्या जिल्हयातील जमीनीची किंमत रुपये ५०,०००/- पेक्षा कमी असल्याने प्रवर्गनिहाय भौतिक उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तथापि, या जिल्हयांमध्ये संबंधित प्रवर्गनिहाय निधी शिल्लक आहे. ही बाब विचारात घेऊन, अशा

जिल्हयांमध्ये वाटप केलेल्या भौतिक उद्दिष्टा व्यतिरिक्त अतिरिक्त उद्दिष्ट वाटप करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतर्गत सन २०१६-१७ मध्ये वाटप करण्यात आलेले प्रवर्गनिहाय भौतिक उद्दिष्ट जिल्हयांनी साध्य केले असल्यास, तथापि, संबंधित प्रवर्गामध्ये वाटप केलेला निधी शिल्लक असल्यास, या जिल्हयांमध्ये शिल्लक निधीच्या मर्यादेत अतिरिक्त भौतिक उद्दिष्ट साध्य करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०७०६१२०१२४७५२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(असीम गुप्ता)

सचिव, ग्राम विकास विभाग

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव.
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
- ३) मा.मंत्री/मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) सर्व विधानसभा व विधानपरिषद सदस्य
- ६) विभागीय आयुक्त (सर्व)
- ७) मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व) जिल्हा परिषद
- ८) संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, बेलापूर नवी मुंबई.
- ९) उप आयुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
- १०) प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
- ११) निवड नस्ती (योजना-१०)